



### January 29, 2021

To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELBRKG Scrip Code: 543235

Dear Sir/Ma'am,

Sub: <u>Public Notice to the Shareholders of the Company under Regulation 47 of SEBI</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) <u>Regulations, 2015.</u>

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and General Circular No. 13/2020 dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020, please find enclosed the copy of newspaper advertisements of the public notice to the shareholders on Friday, January 29, 2021 for registration of their email address to update the same in the records of the relevant depositories.

The details of the Newspaper publications are as follows:

- 1. Business Standard in English Language; and
- 2. Mumbai Lakshadeep in Marathi Language

Kindly take the same on record.

Thanking you,

For Angel Broking Limited

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No:- A22506

**Date: January 29, 2021** 

Place: Mumbai



#BudgetInsightOut



## Will your favourite imported smart watch cost vou more?

The Budget in the last few years has been raising import tariffs on consumer durables of common use - smart watches, mobile phones. footwear, perfumes, furniture, toys and more! Will the Atmanirbhar Bharat campaign mean more imported items come under higher Customs duties or will the existing tariffs go up?

Track the most critical Budget in India's history with the best editorial team in financial journalism and leaders of business and economy.

Read, listen, follow the run-up and the Budget-day analysis, Insight Out with Business Standard.





Newspaper | Website | WAP | Podcast

Don't miss our Budget edition on Tuesday, February 02 To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

## **Business Standard** Insight Out

🚹 bsindia 💟 bsindia





business-standard.com

# Winning is a habit at XIME

year PGDM with Campuses in assistance for the placement 2020'. Bangalore, Kochi & Chennai. of students. A highly In the latest rating/ranking This flagship programme of experienced and dedicated in *Business Standard* XIME industry and the profession, training and preparation of the Category. with and the profession, with students in this challenging XIME has achieved this

for this course should have some of the best talent. and intellectual support graduated from any Having reached senior across the all-encompassing Please visit: recognized university with a positions in top corporates minimum of 50% marks and a XIME's alumni form a respectable CAT/XAT/MAT sustainable competitive score. Founded and nurtured a d v a n t a g e f o r t h e score. Founded and nurtured a competitions that recruit to be leaders in the field of admissions@xime.org by a leading Management organizations that recruit Business and Industry. Academician, Prof. J. Philip, them. former Director IIM-B & former

XIME focuses on the allstudents. It holds several magazine 2020. cultural, sports and intellectual exercises every year for the benefit of the students. Guest lectures by industry leaders ia a regular feature of its XIME Campuses. Multiple internships as well as periodic visits to various industries provide a practical aspect to learning at XIME.

One of its distinctive strengths of XIME is the quality and variety of the

destination for some of them, with specialized laboratories, awarded 'Rank 4 under Super XIME is one of the top B- learning facilities and hostel Excellence category and 10<sup>th</sup>

The Institute was awarded 2020 onwards. round development of the 'Rank 21' by Business India




is a challenge that the MBA / of industry veterans. XIME awarded XIME 'Rank1' in 3 PGDM aspirants encounter. has splendid and spacious PALMES OF EXCELLENCE XIME could possibly be a state-of-the-art campuses category 2020. XIME was Schools in South India facilities. It is fully residential. in the overall by **Competition** offering the prestigious two-XIME provides full Success Review GHRDC,

the Institute is rated well by team in this area handles the comes guite at the top in A1

an excellent Placement task. An array of top-notch status of distinction by companies visits the campus following a refined quality of The candidates applying year after year searching for learning, ethical standards For more information

Online Applications have XIME Campuses XIME has been felicitated been invited for the two-year Electronics City, Phase II,

Dean of XLRI Jamshedpur. with prestigious awards and Post-Graduate Diploma Hosur Road, Bangalore-accolades for some of the Programme in Management 560100. and accredited by NBA for best practices in [PGDM 2021-23] in all three Tel: 080-2852 8597/98 campuses from 28<sup>th</sup> Dec. Iel: 000-2002 0007783 Mob: +91 9686161813



Prof. J. Philip Chairman, XIME-Bangalore 60 years of glorious service to management education

Website: www.xime.org

SIPCOT Industrial Growth Centre Oragadam, Chennai - 602105. Tel: 044-67179400 Mob: 7305056662 Website: www.ximechennai.org

KINFRA Park, HMT P.O., Kalamassery, Kochi - 683503, Kerala.

Tel: 0484-2752500 Mob: +91 9895854777 Website: www.ximekochi.org



Advertorial

## Angel Broking **Angel Broking Limited**

CIN: U67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093

Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107

Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699 Website: <a href="https://www.angelbroking.com">www.angelbroking.com</a> | Email: investors@angelbroking.com

## **PUBLIC NOTICE**

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF ANGEL BROKING LIMITED ANGEL BROKING LIMITED requests its shareholders to register their email address and mobile number for updating the said details in the records of the relevant Depositories through their Depository Participants or by visiting the website of its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") at https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html for

The RTA can also be contacted at: <a href="mailto:enotices@linkintime.co.in">enotices@linkintime.co.in</a> No action is required from Shareholders whose email address and mobile number are already



### National Stock Exchange of India Ltd. 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

## NOTICE

Notice is hereby given that the following trading member of the National Stock Exchange of India Ltd. (Exchange) has requested

SI.	Name of the	SEBI	Last Date for
No.	<b>Trading Member</b>	Regn. No.	filing complaints
1.	Nivesh Stock	INB231356339	12-February-2021
	<b>Broking Private</b>	INF231356339	
	Limited (presently		
	known as Nivesh		
	Ventures Private		
	Limited)		

The constituents of the above-mentioned trading member are hereby advised to lodge complaints immediately, if any, against the above-mentioned trading member on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above-mentioned trading member and it shall be deemed that no such complaints exist against the above-mentioned trading member or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above-mentioned trading member will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange / NCL. The complaints can be filed online at https://www.nseindia.com/invest/file-a-complaint-online. Alternatively, the complaint forms can be downloaded from https://www.nseindia.com/invest/download-complaint-formfor-offline-registration or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

For National Stock Exchange of India Ltd.

Vice President -

Date: January 29, 2021 Nifty50

Place: Mumbai







# **Engineering Mega Projects** for an Energised Tomorrow

EXTRACT OF THE UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2020

(₹	In	La	khs

			STANDALONE						CONSOLIDATED						
Ш	SI. No.	DARTICIII ARC		QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		QUARTER ENDED			NINE MON	YEAR ENDED		
	NO.			30-Sep-20 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)	31-Mar-20 (Audited)	31-Dec-20 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)	31-Mar-20 (Audited)	
	1	Revenue from operations	83,672.95	68,341.32	89,061.43	1,98,798.14	2,34,924.04	3,20,305.08	84,548.94	69,227.27	89,916.63	2,01,226.52	2,37,215.37	3,23,653.63	
Ш	2	Other Income	4,797.18	5,325.66	6,570.30	15,088.57	18,952.82	25,803.46	4,880.58	4,960.25	6,667.10	14,892.64	18,918.26	25,553.60	
	3	Total income	88,470.13	73,666.98	95,631.73	2,13,886.71	2,53,876.86	3,46,108.54	89,429.52	74,187.52	96,583.73	2,16,119.16	2,56,133.63	3,49,207.23	
Ш	4	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,755.31	12,408.79	14,527.91	30,695.63	50,329.85	67,550.90	12,039.55	12,229.91	15,039.43	30,992.58	51,077.51	68,301.91	
П	5	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,755.31	12,408.79	14,527.91	30,695.63	50,329.85	67,550.90	12,039.55	12,229.91	15,039.43	30,992.58	51,077.51	68,301.91	
	6	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,819.87	9,267.74	10,866.81	22,895.63	30,051.91	43,024.37	9,031.86	9,022.32	11,247.88	23,004.48	30,488.28	43,385.96	
	7	Share of Profit/(Loss) in Joint Venture Entities	-		-	-	-	-	(224.57)	(190.00)	(66.36)	(606.32)	(74.98)	(1,004.08)	
	8	Profit for the period	8,819.87	9,267.74	10,866.81	22,895.63	30,051.91	43,024.37	8,807.29	8,832.32	11,181.52	22,398.16	30,413.30	42,381.88	
	9	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	8,459.64	8,842.53	10,776.11	21,747.16	29,120.41	39,966.64	8,452.03	8,422.47	11,094.80	21,264.50	29,488.02	39,282.42	
	10	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 5/-)	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	31,595.58	
	11	Other Equity						2,02,950.16						2,09,006.31	
	12	Earning Per Share (EPS) (₹per share of ₹5/- each)													
Ш		i) Basic & diluted EPS before Extraordinary items in ₹	1.39	1.47	1.72	3.62	4.76	6.81	1.39	1.40	1.77	3.54	4.81	6.71	
		ii) Basic & diluted EPS after Extraordinary items in ₹	1.39	1.47	1.72	3.62	4.76	6.81	1.39	1.40	1.77	3.54	4.81	6.71	

- 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 28th January, 2021.
- 2) The Auditors of the Company have carried out "Limited Review" of the above financial results for the quarter and nine months ended 31st December, 2020.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.
- 4) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Reguirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company Website: www.engineersindia.com.

By Order of the Board For Engineers India Limited

(Sunil Bhatia)

Director (Finance)

Follow us: | /EngineersIND | @EngineersIND

in /company/engineers-india-limited



Regd. Office: Engineers India Bhavan, 1, Bhikaiji Cama Place, New Delhi-110066; Telephone: 011- 26762121; E-mail: eil.mktg@eil.co.in; Website: www.engineersindia.com; CIN: L74899DL1965GOI004352





Place: New Delhi

Dated: 28 January, 2021



## गादरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६ नोंदणीकत कार्यालय: ४था मजला. गोदरेज वन. पिरोजशा नगर. इस्टर्ने एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९.

फोन.:+९१-२२-२५१८८०१०/२०/३०, फॅक्स:२५१८८०४० ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट:www.godrejcp.com

## सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबींकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१ रोजी होईल

१) ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष नींदपटावर

२) अंतरिम लाभांशाची घोषणा विचारात घेणे;

जर संचालक मंडळाने वर नमुद सभेत अंतरिम लाभांश घोषित केला तर अंतरिम लाभांश घेण्यास भागधारकांच्या नाव निश्चितीकरिता नोंद दिनांक म्हणून **मंगळवार, १६ फेब्रुवारी**, २०२१ रोजी असेल आणि सदर अंतरिम लाभांश, जर घोषित झाल्यास, बुधवार, ३ मार्च, २०२१ रोजी देण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

व्ही श्रीनिवासन मुंबई, २८ जानेवारी, २०२१ मुख्य वित्तीय अधिकारी व कंपनी सचिव

### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the general Public that following share certificate of 'Excel Industries Limited' having its Registered Office at 184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai – 400 102, Maharashtra, India. registered in the name of the following Shareholder/s have bee

	•				
Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	No. of
No.	Shareholder/s	No.	No./s	Number/s	Shares
1	DHIRAJBALA S MEHTA	D0001919	1458	367846 -	150
	SHASHIKANT C MEHTA			367995	

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd. C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company

Quarter ended

December 31 2020

38,484.36

4.265.81

3,799.22

3,762.03

4.300.27

4,265.81

6.66

5,735.71

Quarter ended

December 31

2020

544.66

December 31 2020

104,373.50

11,907.50 9,727.55

9.806.30

9,795.15

9.727.55

9.865.43

18.60

Nine-month ended Quarter ended

By order of the Board For Route Mobile Limited

Sandipkumar Gupta

2019

9.398.14

(713.06)

December 31

2020

28 544 73

1,534.31

Place : Mumbai

Extract of consolidated un-audited financial result of Route Mobile Limited for the quarter and

\*Balances for the quarter and nine-month ended December 31, 2020 represent balances as per the Audited Balance Sheet for the year ended March 31, 2020 and balances for the quarter ended December 31, 2019 represent balances as per the Audited Balance Sheet for the year ended March 31, 2019 as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Notes pertaining to the current quarter
 The un-audited interim condensed consolidated financial statements for the quarter and nine-month ended December 31, 2020 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on January 28, 2021. The statutory auditors, Walker Chandiok & Co LLP, have expressed an unmodified opinion. The information presented above is extracted from the un-audited interim condensed consolidated financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.
 Estimation of uncertainties relating to the global health pandemic from COVID 19: In assessing the recoverability of receivables, investments and other assets, the group has considered internal and external information up to the date of these consolidated financial statements including credit reports and economic forecasts. The group has performed sensitivity analysis on the assumptions used and based on the current indicators of future economic conditions, the group expects to recover the carrying amount of all its assets. The impact of the global health pandemic may be different from the estimate as at the date of these consolidated financial statements and the group will closely monitor any material changes to future economic conditions, and respond accordingly.
 c) The figures for the previous periods have been regrouped wherever necessary.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), www.nseindia.com and www.bseindia.com, and on the

\*EPS is not annualized for the guarter and nine-month ended December 31, 2020 and guarter ended December 31, 2019.

# Total Comprehensive income comprises of profit for the period after tax and other comprehensive income after tax

1. Notes pertaining to the current quarter

Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064.

Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650 | Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

DHIRAJBALA S MEHTA

, **route**mobile

(₹ in lakhs)

26.416.46

1,889.34 1,717.80

2,259.21

1,877.25

(159.45)

1,717.80

2.347.82

2,259.21

5.000.00

3.75

Quarter ended

Angel Broking एंजल ब्रोकिंग लिमिटेड

सीआवर्ग : U67120MH1996PLC101709 - १, आकृती ट्रेड सेंटर, एमआवडीसी, रस्ता क्र. ७, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर.: ०२२ - ६८०७०२० फॅक्स : ०२२ - ६८०७०१०७ गर्यालय : ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर.: ०२२ - ४०००३६०० फॅक्स : ०२२ - ३९३५७६९९ वेबसाइट : www.angelbroking.com ई-मेल : investors@angelbroking.com

### जाहीर सूचना एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी

जल ब्रोकिंग लिमिटेड आपल्या भागदारकांना विनंती करीत आहे की, संबंधित डिपॉझिटरीजच्या नोंदींतील संबंधित तपशील अद्यय करण्यासाठी त्यांच्या डिपॉडिसर्टी पार्टिसिपंट्रसच्या माध्यमातून किंवा आवरयकतेनुसार काही दस्तावेव/माहिती पाठवण्याकरिता त्यांचे रिजस्ट्रार व ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीर") यांची वेबसाइट येथे <u>https://web.linkintime</u> <u>co.in/EmailReg/Email\_Register.html</u> भेट देऊन त्यांचे ईं-मेल पत्ते व मोबाइल क्रमांक नोंदवावेत. भारटीए यांना <u>enotices@linkintime.co.in</u> येथेही संपर्क साधता येईल.

न्या भागधारकांचे ई–मेल पत्ते व मोबाइल क्रमांक यापूर्वीच अद्ययावत आहेत त्यांना कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नार्ह एंजल ब्रोकिंग लिमिटेडकरित सही/-नाहीद पटेल

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०१.२०२१ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

सार्वजनिक सूचना

नाझ्या पक्षकार (१) श्रीमती.मेर्बी जोस आणि (२) श्री.जर्मीन जोसच्या वतीने सूचना देण्यात आल्य आहेत की या मालमत्तेचे वर्णन विशेषत: व अनुसूची वडाळा पूर्व, मुंबई येथे झालेल्या वेळापत्रकात केले आहे आणि ही माझ्या मालकीच्या पक्षकांरनी ठेवलेली आहे कारण त्यांनी नमूद केलेली मालमत खरेदी केली आहे.

म्हणून वरील नमूद केलीली मालमत्ता किंवा त्यातील काही भाग संबंधित कोणत्याही वस्तूचे (हक्क) शीर्षक, व्याज, हक्क किंवा कोणत्याही प्रकारच्या मागणी असल्यास स्वाक्षरीस कागदपत्रांसह एकत्रितप ो ज्ञात करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या कार्यालयात नवा.लीगल, ३४, दुसरा मजला, हनुमान बेल्डिंग, ३०८, पेरिन नरिमन स्ट्रीट, आरबीआय समोर., फोर्ट , मुंबई - ४००००९, या प्रकाशनाच्य १४ दिवसांच्या कालावधीत अयशस्वी ठरले की अशा व्यक्तीचे (हक्क) माफ केले गेले आणि/ किंवा त्याग केला गेला असे मानले जाईल.

फ्लॅट क्रमांक ३०५, डी विंग, एसपीपीएल मध्ये ७१९ वर्गफूट अंगभूत क्षेत्र, पेंटा गॅलेक्सी, एस नवा.लीगल साठी

तारीख : २७.०१.२०२१ ठिकाण : मंबई

**ROUTE MOBILE LIMITED** 

## वेळापत्रक मालमत्ता

आर.ए.शेख मिस्री रोड, अँटॉप हिल आणि सी.एस.संख्या ११६, सॉल्ट पॅन डीआयव्ही, एफ/ए वॉर्ड, वडाळा पूर्व, मुंबई -४०००३७.

ॲड. नवनीता कृष्णन.टी

CIN: U72900MH2004PLC146323

Revenue from operations

Total comprehensive income #

Total comprehensive income attributable to

Earnings per share (par value ₹ 10/- each)\*\*
Basic (in ₹)

Paid up share capital (par value ₹ 10/- each fully paid)

Profit for the period

Profit attributable to:

Owners of the Company

Non-controlling interes

Owners of the Company

Non-controlling interest

Diluted (in ₹)

# LOST AND FOUND

I, H.A. sardar have lost my

original share certificate Led

Jumbodarshan Chs Ltd, jiwa

mahale rd, near regency,

Andheri east mumbai 69.If

found pls contact

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड

(आरएचआय मॅग्नेसिटा कंपनी)

नोंदणीकृत कार्यालय: सी-६०४,

निळकंठ बिझनेस पार्क. रेल्वे स्थानकासमोर

विद्याविहार (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६

**दुर.:**+९१-२२-६६०९०६००

फॅक्स:+९१-२२-६६०९०६०१,

वेबसाईट:www.orientrefractories.com

ई-मेल:Bhi\_info@RHIMagnesita.com

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

**यएन**:एल२८११३एमएच२०१०पीएलसी३१२८७

9766327914/9892631597.

### fol. no. 98 of 5 shares from 492 to 496 of flat F1/301, EFF

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my clien

Mr Ashish V. Saksena and other heirs

has applied for Succession Certificate

for the estate of deceased Late (Mr.

Vishvamber Nath Saksena, add C-

301, Gurukrupa, 2nd X Lane

Lokhandwala Andheri (West)

Late (Mr.) Vishvamber Nath Saksena

above named died on 13/9/2014

leaving behind him surviving following

as his heirs according the provision

1)Mrs Jyotsna V Saksena (Wife) 2) M

Ashish V Saksena (Son) 3) Mr Yash

Saksena and 4) Mr Pranav Saksena

(Both are Grandsons), all R/o C-301

Gurukrupa, 2nd X Lane

Lokhandwala Andheri (West)

If any claim, objections from any lega

heir/s or other claimants for said

Succession Certificate intimated

within 3 days from publication of this

notice to undersigned, with copies of

documents, any other proof for their

objection to issue the said

If no claim/ objection received within a

period of 3 days as above, no claim

will be entertained thereafter please

Mr Mangleshwari Prasac

Prop. Prasad & Prasad

Mobile: 09833271191

B-201, Nebula, 4th Cross Lane

Andheri- W. Mumbai- 400053

S.S Nagar, Lokhandwala Complex

Sd/

Advocate

Succession Certificate.

of Hindu Succession Act, 1956.

Mumbai-53.

Mumbai-53.

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P

SITI NETWORKS LIMITED

Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733,

Website: www.sitinetworks.com; Tel: 0120-4526700

### NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 5th day of February, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company, both on standalone and consolidated basis, for the third quarter of the financial year 2020-21 and nine months ended on December 31, 2020.

The information contained in this notice is also available on the website of the Company i.e. www.sitinetworks.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (<u>www.nseindia.com</u>).

For Siti Networks Limited Suresh Kumar

Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date: January 28, 2021 Membership No.: ACS14390

## मोक्ष ऑर्नामेंट्स लिमिटेड

सीआयएन: एल३६९९६एमएच२०१२पीएलसी२३३५६२ नोंद.कार्यालय: बी-४०५/१, बी-४०५/२, ४था मजला, ९९, मूलजी जेठा इमारत, काळबादेवी रोड, विठ्ठलवाडी, काळबादेवी, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००२, भारत. ई-मेल:jineshwar101@gmail.com, वेबसाईट:www.mokshornaments.com

## टपाल मतदान सूचना

. गदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या एसएम माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनएसई) मेन बोर्डमध्ये स्थलांतराकारेता विशेष ठरावाबाबत कंपनीच्या सदस्यांना दिनांक २१ जानेवारी, २०२१ रोजीची टपाल मतदान सूचना (स्पष्टीकरण अहवाल व टपाल मतदानपत्रिकासह) वितरणाची प्रक्रिया २८ जानेवारी, २०२१ रोजी पुर्ण करण्यात आली आहे. सदर सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने आणि इतर सदस्यांना वास्तविक तीने पाठविले आहे. सेबी (इश्य ऑफ कॅपिटल ऑएड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१८ चे प्रव आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० व २२ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण २ आणि अन्य इतर लाग् कायदा व अधिनियम (अमंलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पर्णजोडणीसह) मध्ये निर्धारित तरतुदीनुसार टपाल मतदान (ई-वोटिंगसह) स्वरुपाने उपरोक्त ठराव मंजुर केले जातील

-वोटिंग माध्यमाकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) . वी सेवा नियुक्त केली आहे. नोंद दिनांक शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्य कंपनीचे लाभार्थी मालक यादी/सदस्य नोंद पस्तकात ज्या सदस्यांची नावे नमद आहेत त्यांना टपाल मतदान किंवा -वोटिंगने त्यांचे मत देता येईल. जर कोणी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

. . पाल मतदान (ई–वोटिंगसह) प्रक्रिया योग्य पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून जयमीन मोदी ॲण्ड ज्पनी, कार्यरत कंपनी सचिवचे मालक श्री. जयमीन मोदी यांची कंपनीने नियुक्ती केली आहे. टपाल मतदान व -वोटिंग शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. पुर्णपणे भरलेले टपाल मतदानपत्रिका तपासनीसांचे कार्यालय ए/३०२, ओग न्हावीर कोहौसोलि., नवघर क्रॉस एस.व्ही. रोड, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५ येथे शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं.५.००वा. पर्यंत सादर करावेत. शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर प्राप्त पत्रिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे -वोटिंग बंद केले जाईल. ज्या सदस्यांना दुय्यम टपाल मतदानपत्रिका हव्या असतील त्यांनी कंपनीच्य www.mokshornaments.com वेबसाईटवरून डाऊनलोड करावे. काही प्रश्न/तक्रारी असल्यास तदस्यांनी https://www.evoting.nsdl.com/eVotingWeb/faqs.do च्या डाऊनलोड सेक्शनक लब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा.

ठराव हे प्रस्तावाच्या विरोधात प्रवर्तक भागधारकांव्यतिरिक्त भागधारकाद्वारे दिलेल्या मतांच्या संख्येत २ पटीने स्तावित रकमेच्या बाजने प्रवर्तकांपेक्षा भागधारकाद्वारे दिलेले मतांची संख्या जास्त असल्यास प्रक्रियेत घेतले नाईल. ठराव, आवश्यक बहुसंख्येने अर्थात प्रवर्तकांपेक्षा सदस्यांकडून मंजूर झाल्यास शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१ अर्थात टपाल मतदान स्विकृती अंतिम तारखेला मंजूर झाले असे समजले जाईल. टपाल मतदान व ई-बोटिंगचा निकाल अध्यक्षांकडून सोमवार, १ मार्च, २०२१ रोजी सायं.५.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बी-४०५/१, बी-४०५/२, ४था मजला, ९९, मूलजी जेठा इमारत, काळबादेवी रोड, विठ्ठलवाडी, काळबादेवी मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००२, भारत येथे घोषित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह सदर निकाल नीच्या www mokshornaments com वर प्रसिद्ध केले जाईल तसेच एनएसईकडे कळविले जाईल रपाल मतदान सूचना कंपनीच्या आणि एनएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करित मोक्ष ऑर्नामेंट्स लिमिटेः श्री. अमृत शाह डीआयएन:०५३०१२५१

ठेकाण : मुंबई दिनांक: २९.०१.२०२१

## पुजा एन्टरटेनमेन्ट ॲण्ड फिल्मस लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९८६पीएलसी०४०५५९

c) The figures for the previous periods have been regrouped wherever necessary.

2. Un-audited financial results of Route Mobile Limited (Standalone information

Particulars

**नोंदणीकृत कार्यालयः** पुजा हाऊस, १ला मजला, सीटीएस क्र.८९२–८९३, जे.डब्ल्यु. मॅरिएट हॉटेल समीर, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई–४०००४९. **दूर**.०२२–२६१२१६१३/१४, फॅक्सः ०२२ – २६६३ १२७५, वेबसाईट: www.poojaentertainmentandfilms.in, ई – मेल: investors@poojaentertainmentandfilms.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एकमेव							एकत्रित					
1		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले		
		तिमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	नऊमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	नऊमाही	वर्ष		
अ.	तपशिल	३१.१२.२०		३१.१२.१९		३१.१२.१९					३१.१२.२०				
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत		
٩.	महसूल														
	अ) कार्यचलनातून महसूल	92.00	3८.८५	83.36	00.64	9२३१.९०	୪२६७.७१	३६.५७	30.62	83.36	२१४.0९	9२३9.९0	8833.34		
₹.	करपूर्व नफा/(तोटा)	0.0ξ	२६.६७	98.90	Ş0.5F	908.83	2308.८८	0.33	9.89	(8.48)	42.04	30.08	2888.80		
З.	करानंतर नफा/(तोटा)	0.04	99.29	98.94	२१.४८	20.80	२४५४.५९	0.32	(4.00)	(४.५६)	88.८0	(39.90)	२५२४.१८		
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	0.04	99.29	98.94	२१.४८	20.80	२४५४.५९	(૧.૪६)	(90.03)	(७.१५)	39.30	(४९.३५)	२५३५.९५		
4.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)	843.32	४५३.३२	843.32	843.32	843.32	843.32	४५३.३२	843.32	843.32	843.32	843.32	४५३.३२		
ξ.	इतर समभाग (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)						\$083.03					1	3904.30		
(9.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१० प्रती) (वार्षिकीकरण नाही)											1			
	– मूळ	0.00	0.83	0.82	0.80	0.80	48.94	0.09	(0.93)	(0.90)	0.99	(0.८८)	५५.६८		
	- सौमिकृत	0.00	0.83	0.82	0.80	0.80	48.94	0.09	(0.93)	(0.90)	0.99	(0.८८)	५५.६८		
A	т.	•	•							•					

। सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.poojaentertainmentandfilms.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ जानेवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

पुजा एन्टरटेनमेन्ट ॲण्ड फिल्मस लिमिटेडकरिता

पुजा भगनानी

संचालिका डीआयएन:०००४४५९३

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to public at large

Tiwari, has been cancelled Agreement for Sale dated 15.03.2019 executed between my client and Ramasankar R. Shukla, bearing Registration no. 1879 /2019 registered in the office of PLR-II by giving legal notice through Advocate Vinod Kumar Shukla in respect of the land viz. Gutt No. 462(e), Village Umroli, Taluka & Dist. Palghar, executed between Mr. Awadesh Shalik Tiwari and Mr Ramashankar R. Shukla.

nobody do any deed, documents, in respect of the above said land from the Ramashankar R. Shukla, if any transaction made then all the responsibility and liability would be on the proposed Purchaser/ Transferee / Vendee, if anybody is having any claim, right, title, and interest on the said land then give in writing with documentary proof in my office at F/43, Arihant Shopping Center CHSL, Opp. Nallasopara Railway Station, Nallasopara (East), Dist. Palghar - 401209, within 14 days (both days inclusive) from the date of the publication hereof, failing which the

been waived and/or abandoned. Kanchan B. Gupta

I Hereby giving notice public at large that

Vinod Kumar Shukla &

## डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.५७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

सीआयएन:एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. दूर.:+९१ (२२) ६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९. वेबसाईट:www.datamatics.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

				एक	मेव					एकत्रि	त		
			संपलेली तिमाही			९ महिने	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले	संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.२०	३१.१२.१९	39.03.20	३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०
क्र .		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9934.48	9080.44	9989.28	3320.32	3402.33	४६९८.१७	३०३०.५५	२८५६.१७	30६0.8८	८६५७.६३	८९२९.४३	9२०३३.२४
₹.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	930.63	९०.७६	999.80	३०६.२९	849.99	५५१.३८	३२०.९०	२३१.२५	२१०.२७	७४७.९२	७७८.६१	८७८.९१
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	90२.९५	७६.४९	90.50	२४२.९१	३२७.३६	803.93	२४२.५९	900.92	१५८.६९	443.28	402.08	६१७.०७
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित व्याजनंतर)	90२.९५	७६.४९	७८.०१	२४२.९१	३२७.३६	803.93	२२१.५७	948.22	930.६३	५१०.८६	4२१.९०	६३७.४४
ч.	इतर व्यापक उत्पन्न	२६.१०	(२१.४१)	(६५.८५)	१६.९८	(५८.७६)	(९३.४७)	94.84	94.93	(५३.४४)	92.09	(८६.०२)	२१.३१
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	9२९.०५	44.0८	92.98	२५९.८९	२६८.६०	३०९.६६	२५८.५४	१८६.०५	904.24	५६५.९५	४९२.७२	६३८.३८
<b>0</b> .	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-)	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५
۷.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीव वगळून)	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एमए	एनए	एनए	एनए	एनए
۹.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)												
	– मूळ	9.04	9.30	9.32	8.92	4.44	६.८४	3.08	२.६२	२.२२	۷,६७	८.८५	90.८9
	– सौमिकृत	9.04	9.30	9.32	8.9२	4.44	६.८४	₹.७६	२.६२	२.२२	८.६७	८.८५	90.८9

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२०–२१ च्या नऊमाही व तृतीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२०–२१ च्या नऊमाही व तृतीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरिता सही/-

राहल एल. कनोडिय

एक वादाला तोंड फुटण्याची ई–मेल:companysecretary@rasresorts.com शक्यता आहे. ओवेसी यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ओवेसी

आपला राजकीय अजेंडा राबविण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे. ओवेसी यांनी अयोध्येत मस्जिद उभारण्यासाठी वर्गणी देण्याच्या कृत्याला त्यांनी हराम असे संबोधले होते. तसेच याठिकाणी नमाज अदा करणे म्हणजेही हराम आहे असे ते म्हणाले. ओवेसींच्या या वक्तव्यावरच इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हुसैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ राजकारण करण्यासाठी ओवेसींकडून अशी वक्तव्ये होत असल्याचे त्यांनी

दिनांक: २८ जानेवारी, २०२१ आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ओवेसी यांनी बिदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते की, अयोध्या मशीद उभारणीला वर्गणी देणे हे धर्मविरोधी असे काम आहे. त्यासाठीच मुस्लिम धर्मियांनी अशा प्रकारची कोणतीही वर्गणी देऊ नये असे ओवेसी यांनी आवाहन केले होते. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हसैन यांनी स्पष्ट केले की, जमीनीवरील कोणतीही अशी गोष्ट हराम नाही, जिथे अल्लाहसाठीची नमाझ (प्रार्थना) केली जाते. त्यामुळे ओवेसी यांनी केलेले वक्तव्य त्यांनी खोडून काढले. स्वातंत्र्यासाठीचा जो पहिला उठाव १८५७ मध्ये झाला त्यामध्ये ओवेसी यांचे पूर्वज नसावेत असा दावा हुसैन यांनी केला. ओवेसी

हे अशा भागातून येतात ज्या भागाने कधीच या स्वातंत्र्याच्या उठावातील संघर्ष किंवा परिणाम सहन केलेले नाहीत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या धर्माचे अभ्यासक आणि धर्मरक्षक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ओवेसी म्हणाले की त्या जागेला मस्जिद म्हणून नये आणि त्याठिकाणी नमाज अदा करू नये असल्याची चर्चा झाल्याचे ओवेसी यांनी सांगितले. यावर उत्तर देताना हुसैन म्हणाले की, आमचे चॅरिटेबल हॉस्पिटल हे अनेकांना उपचार देतात तर अनेकांचा मोफत इलाज करतात. त्यामुळेच ही गोष्ट हराम नसावी. तसेच निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज २ हजार लोकांची पोटाची प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी

भूक मिटवण्यात येते. अयोध्येत

मस्जिद निर्मितीसाठीची प्रक्रिया

झाली आहे. धन्नीपुर गावात ही

मशीद बांधण्यात येणार आहे.

याआधीच्या बाबरी मशीदीपेक्षा

मोठी अशी ही नवीन मशीद

असणार आहे.

ही प्रजासत्ताक दिनीच सुरू

## भारतात 'रिक्टॉक' चा व्यवसाय बद

नवी दिल्ली, दि. २८, (प्रतिनिधी): चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे उपयोजन असून त्यावर भारताने बंदी घातली होती तसेच सरकारने टिकटॉक व हेलो सह ५९ उपयोजनांवर जूनमध्ये बंदी घातली होती. टिकटॉकच्या जागतिक हंगामी प्रमुख व्हॅनेसा पप्पास व जागतिक व्यवसाय प्रमुख ब्लेक चँडली यांनी संयुक्त ईमेलमध्ये ही माहिती दिली असून टिकटॉक भारतात बंद करून कर्मचारीही कमी करण्यात येतील असे म्हटले आहे. भारतात पुनरागमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे. टिकटॉकच्या प्रवक्तयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कंपनीने भारतात २९ जून २०२० रोजी लागू करण्यात आलेले नियम पाळण्याचे वचन दिले होते तरी उपयोजनावर बंदी घालण्यात आली. स्थानिक कायदे व नियमांचे आम्ही पालन केले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आम्हाला कुठलेही स्पष्ट निर्देश

# अयोध्या मशीद बांधणीला

सरकारकडून मिळाले नव्हते.

वर्गणी म्हणजे 'हराम इसलामाबाद, दि. २८, (प्रतिनिधी): अयोध्यात उभी राहणारी मस्जिदीच्या पायाभरणीचे काम प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला सुरू झाले. पण अशातच एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याने आणखी

## **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE

of my client that Smt. SARASWATI B. KAIMA

bonafide member of CIBA Industrial Worker

Co-op. Hsg. Soc. Ltd. Died on 12th Octobe

2020 respectively in Mumbai. With makin

nomination and therefore We (1) NANDIN

KRISHNANKUTTY MENON, (2) RAJESWAR

BHARATAN KAIMAL, (3) NANDU PANDIAN

AKA NANDAN BHASKAR KAIMAL (4

JAYASHRI SATHEESH KUMAR & (

SRILATA V. MENON all daughter & son an

the legal heirs of the transfer of the shares

and interest of our aforesaid deceased paren

in the capital / property, of the society

Amrut Nagar, Ghatkopar (W), Mumbai

400086. In favour of SRILATA V. MENON

our sister and also a legal heir of our aforesaid

deceased parent. ALL PERSON having claim

in respect thereof by way of sale-exchange

gift, mortgage, charge, trust, inheritance,

ossession, lease, lien or otherwise howsoeve

are requested to inform the Flat No. A-29

Swagat CIBA Society Amrut Nagar, Ghatkopa

(W), Mumbai - 400086. Or at my address

mentioned herein under within 14 days fror

the date hereof failing which the claim o

claims if any, of such person(s) will be

considered to have been waived and

NANDINI KRISHNANKUTTY MENON

JAYASHRI SATHEESH KUMAR

SRILATA V. MENON

Advocate, High Court

Mobile No. 9167391564

VIVEK SUDADE

RAJESWARY BHARATAN KAIMAL

Off: - Bldg. No. 92/2600, K. Nagar-2

Vikhroli (E), Mumbai - 400083

Place: Mumba

Date: 29-01-2021

respect of Flat No. A-29, Swagat CIBA Society

Notice is hereby given that, Mr E. M. Manoharan Nair, the owner of Flat No.5A/404, Green Meadows Bldg.No.5/6 Co-op. Hsg. Soc. Ltd. Lokhandwala Township, Akufil Road, Kandivli(E) Mumbai 400 101, holding shares certificate No.011, bearing distinctive numbers from 56 of, died on 20/10/2020 and Mrs. P. Vanaja Manoharan, Mr. Sunil Manohar & Mr. Jyothish M. Nair, are claiming the ownership of the flat. Nair, are claiming the ownership of the flat. We hereby invite claims or objections, if any, from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and inferest of the decased member in the capital/property of the society within a period of 15 (lifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the decased member in the capital/property of the society. In oclaims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 29th day of January 2021 at

Dated on this 29th day of January 2021 a LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.

PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 Cell: 9892276126/9619115212/9819502415

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that. Shri Harshad Ratilal Sanghavi who was member of Flat No. 503, F wing on the 5th floor, having below mentioned address, died on 10/06/2020 without making any nomination. Shri. Sanjeev Harshadrai Sanghavi, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.

503, F wing on the 5th floor. The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 503, F wing on the 5th floor to Shri. Sanjeev Harshadrai Sanghavi within a period o fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon Secretary

of the society between 8.00 p.m. to 9.00 If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Hon, Secretar Agarwal Residency Co-op. Hsg. Soc. Ltd.. Shankar Lane, Kandivali West, Mumbai 400067

### रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड

**ोआयएन:**एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४: नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, तांडदेव, मुंबई-४०००३४. दूर::०२२-४३२१६६००, फॅक्स:४३२१६६४८, २३५२६३२५

## सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) एयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरित **शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्य ांचालक मंडळाची सभा होणार आहे.

प्रदर सभेची सूचना कंपनीच्या लिंक:<u>http://</u> www.rrahl.com announcements.htm आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स

लिमिटेडकरित

सही/ बिनीता पटेल कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, श्री. हरिश कालिदास योगी (मयत) आणि श्रीमती निर्मला हरिश योगी (मयत) हे मधुवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, या सोसायटीचे श्री. शेतल हरिश योगी यांच्यासह सह सदस्य होते, पत्ता: एम.जी. रोड, काळा हनुमान मंदिराजवळ, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथील सोसायटीच्या इमारतीमधील ७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.७०४ चे सह सदस्य होते यांचे अनुक्रमे २७.०९.२०१९ व ०६.०९.२०१९ रोजी कोणतेही वारसदार

न नेमता निधन द्याले असे की, त्यांचा मुलगा श्री. तेजस हरिश योगी यांनी दिनांक २६ डिसेंबर, २०२० रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार त्यांच्या नावे वर संदर्भीत फ्लॅट क्र.७०४ मधील मयत सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची दावेदार/आक्षेपकाव्दारे

उपलब्ध आहेत. च्या वतीने व करिता मधुवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/-

दिनांक:२७.०१.२०२१, ठिकाण: मुंबई

सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना

समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या

दिवशी दु.४.०० ते सायं.६.०० पर्यंत

रेकायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम २९ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शकवार, १२ फेब्रवारी, २०२१ रोजी ओरिएन्ट **रिफ्रॅक्टरीज लिमिटेड** (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

कं पनीच्य प्रदर सूचना www.orientrefractories.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.hseindia.com a www nseindia com वेबमाईटवर उपलब्ध

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेडकरिता

भिवाडी, २८ जानेवारी, २०२१

एसीएस:१७०२१

POOJA

सही/ संजय कमार कंपनी सचिव

Date : January 28, 2021 Place : Mumbai

Revenue from operations

Profit/(loss) for the period

Company's website, www.routemobile.com

ठिकाण : मंबर्ड दिनांक: २७.०१.२०२१

दिनांक : २८.०१.२०२१

Advocate High Court

on behalf of my client Awadesh Shalik

claim of such person will deemed to have